

Aptech Limited Regd. office: Aptech House A-65, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai - 400 093. T: 91 22 6828 2300 / 6646 2300 F: 91 22 6828 2399 www Aptech-worldwide corn

January 27, 2025

To,	To,
BSE Limited	National Stock Exchange of India ltd.
25 th floor , PJ Towers,	exchange plaza, Plot No.C/1,G Block
Dalal Street	Bandra-Kurla Complex
Mumbai- 400001	Bandra East, Mumbai -400051
Scrip code :532475	Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub: Announcement under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015- Newspaper Publication- Un-Audited Financial Results

Pursuant to the Regulation 30 of SEBI Listing Regulations, Please find attached copies of newspaper advertisement of Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and nine month ended December 31, 2024 published on January 26, 2025, in Free Press Journal and Navshakti.

The same is also available on Company's Website at www.aptech-worldwide.com.

We request you to please take the same on record.

Thanking You. Yours Faithfully,

For Aptech Limited

SHRUTI Digitally signed by SHRUTI Y LAUD Date: 2025.01.27 10:33:30 +05'30'

Shruti Laud Company Secretary and Compliance Officer

CIN No.: L72900MH2000PLC123841 Email Id: info@aptech.ac.in



Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contact No.:- 022-68282300 STATEMENT OF LINAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED, DECEMBER 31, 2024

(Amounts Rs. In lakhs except for EPS) Quarter ended December 24 Quarter ended September 24 Particulars Quarter ended December 23 Nine Months Ended Nine Months Year ended March, 24 December, 24 nded December, 23 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Total Income from Operations 11,468.56 13,126.13 10,415.77 35,382.53 34,400.15 45,267.31 Net Profit/(Loss) for the period/ 842.85 1,010.56 1,016.57 2,619.88 4,080.69 4746.76 year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period/year 909.27 2,545.05 3,634.24 4036.45 857.76 970.89 before tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) 550.12 674.66 1,413.50 2,628.95 2904.16 Net Profit/(Loss) for the period/year 357.82 after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from **Continuing Operations** Total Comprehensive Income for the 321.40 420.66 599.51 1.213.84 2.563.76 2807.26 period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Othe Comprehensive Income (after tax)] 5,799.97 5,798.81 5,799.97 5,798.81 5799.30 5,799.49 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Re. 1/- each) Basic & Diluted Basic : 0.62 0.95 1.16 2.44 4.53 5.01 Diluted 0.62 0.95 1.16 2.44 4.53 5.01 Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Results are available on the Stock Exchange websites i.e. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/

For the quarter and nine months ended December 31 2024 on a Standalone basis, Aptech Limited has reported (a) Turnover of Rs. 5998.26 Lakhs and Rs 16253.32 lakhs respectively (b) Profit/(loss) before tax of Rs.1235.41 lakhs and Rs.3458.80 lakhs respectively and (c) Profit/(loss) after tax of Rs. 644.09 Lakhs and Rs. 2485.87 lakhs respectively

DIN: 07434943 Date: 25th January 2025 Place: Mumbai Managing Director and CEO



भारत सरकार का उपक्रम A Government of India Undertaking Assets Recovery Management Branch:

21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Near Bombay Stock Exchange, Fort, Mumbai - 400001

E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT)

30 DAYS E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISON TO RULE 8 (6) / RULE 9 (1) OF THE SECURITY

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s), that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Union Bank of India (Secured Creditor) will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" on 28.02.2025 in between 12.00 PM to 5.00 PM., for recovery of respective amounts, due to the Union Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and Guarantor(s) as mentioned below. The Reserve Price and Earnest Money Deposit will be as mentioned below. For details terms and conditions of the sale, please refer to the link provided in Union Bank of India (Secured Creditor) website i.e. www.unionbankofindia.co.in. Bidder may also visit the website https://baanknet.com. The under mentioned properties will be sold by Online E-Auction through website https://baanknet.com on 28.02.2025 for recovery of respective amounts plus interest and other expenses in the respective borrowers accounts

	Date & Time of Auction : 28.02.2025 at 12.00 P.M to 05.00 P.M.							
	a) Name of the Borrower b) Name of the Branch c) Description of Property d) Name of the Owner/s	a) Reserve Price in Rupees b) Earnest Money Deposit (EMD) in Rupees	Debt Due Contact Person and Mobile No.	Encumbrance Possession: Symbolic / Physical				
1	a) Mrs. Neha Shyam Agarwal b) Asset Recovery Management Branch c) Residential Flat A 402, Bhushan Heritage, Padmanagar, Chikuwadi Borivali West- Mumbai 400092 admeasuring carpet area 640 Sq. Ft. d) Mrs. Neha Shyam Agarwal		Rs. 1,40,45,553/- (Rs. One Crore Forty Lakh Forty Five Thousand Five hundred and Fifty Three only) as on 31.12.2024 plus further interest thereon w.e.f. 01.01.2025 at applicable rate of interest, cost and charges till date. Mr. Vikash Upadhyay-Mobie No. 7572002323	Not known to A.O. SYMBOLIC POSSESSION				
2	a) Mr. Malay Garg b) Asset Recovery Management Branch c) Residential Flat No. 1007, 10th Floor, Golden Isle Co-Operative Housing Society Limited", Royal Palms Estate, Aarey Milk Colony, Goregaon East, Mumbai- 400 065" admeasuring carpet area 490 Sq. Ft. d) Mr. Malay Garg	a) Rs. 30,21,000.00 b) Rs. 3,02,100.00	Rs. 40,94,509.03 (Rupees Forty Lacs Ninety Four Thousand Five Hundred Nine And Threee Paise Only) as on 30.09.2018 plus further interest thereon at applicable rate of interest, cost and charges till date. Mr. Shailesh Kumar Singh-Mobile No. 8052113909 Mr. Sunil Kandulwar - Mobile No. 9820782964	Not known to A.O. PHYSICAL POSSESSION				

submitting their Bids for taking part in the E-Auction. Bidder may also visit the website https://baanknet.com Portal. The intending bidders must have valid e-mail ID to participate in on-line Auction. The terms and conditions of sale shall be strictly as per the provisions o The Security Interest (Enforcement) Rules, 2002

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) / RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002 This may also be treated as notice under Rule 8 (6) / Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said

loan about the holding of E-Auction Sale on the above mentioned date. For detailed terms and condition of the sale, please refer to the linkprovided i.e www.unionbankofindia.co.in or https://baanknet.com

Date: 26.01.2025

INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Authorised Officer, Union Bank of India

AAVAS FINANCIERS LIMITED

(CIN:L65922R12011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020



AUCTION NOTICE Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to

Notice is nereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED Secured Creditor, will be sold on "As is what is ", and 'Whatever there is" basis. The details of the cases are as under.								
Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortagors Dues As on Date & Amount of 13(2)Demand Of Poss- Property ession			Reserve Price For Property	Earnest Money For Property	Date & Time of Auction	Place of Tender Submission, Tender Open & Auction at Aavas Financiers Ltd.		
GANESH BHAGWAN SONAWANE, BHAGVAN GOVIND SONAWANE, VIDYA GANESH SONAWANE (AC NO.) LNNAS00319- 200133575	Rs. 13,34,461.00/- DUES AS ON 13 JAN 2025	8 MAR 24 Rs. 1148191/- DUES AS ON 7 MAR 24	5 SEP 24	ROW HOUSE NO 05 IN THE SCHEM KNOWN AS RUSABH ROW HOUSES CONSTRUTED ON PLOT NO 74 TO 82/1 IN GAT NO 5/B, VILLAGE PIMPALGAON NAJIK TAL NIPHAD, DIST NASHIK, MAHARASTRA ADMEASURING 28.60 SQ. MTR.	Rs. 1089160/-	Rs. 108916/-	11.00 AM TO 01.00 PM 28 FEB 2025	SHOP NO 4GR. FLOOR, MADHAV PLAZA NR.KINARA HOTEL MUMBAI NAKA NASIK- 422001, MAHARASHTRA- INDIA
PRIYANKA DATTATRAY PRABHU, Mr. DATTATRAY BHISAJI PRABHU (AC NO.) LNPAV00316- 170043000	Rs. 11,65,762.00/- DUES AS ON 13 JAN 2025	24 NOV 21 Rs. 1254883/- DUES AS ON 24 NOV 21	10 SEP 24	FLAT NO 301, 3RD FLOOR, GOVINDRAJ APARTMENT, HOUSE NO 423, S NO 418, CITY SURVEY NO. 1028, H. NO. 6/1, SHAHABAJGAON, BELAPUR, MUMBAI CITY, MAHARASHTRA ADMEASURING 350 SQ. FT.	Rs. 907920/-	Rs. 90792/-	11.00 AM TO 01.00 PM 28 FEB 2025	612, B-WING, HARMES ATRIUM, SECTOR-11, CBD BELAPUR, NAVI MUMBAI-400614, MAHARASHTRA- INDIA
VINOD GANGARAM CHAUDHARY, SANTOSH GANGARAM CHAUDHARY, Mrs. KUSLAWATI CHAUDHARY (AC NO.) LNTHA00316- 170045701 & LNTHA00316-170045654	Rs. 14,34,065.00/- & Rs. 13,04,887.00/- DUES AS ON 13 JAN 2025	DUES AS ON 8	24	FLAT NO - 503, 5TH FLOOR, VINAYAK APARTMENT, S. NO. 17, HISSA NO. 3 PART, AND S NO. 17 HISSA NO. 4 PART, PLOT NO. 19, SITUATED AT NANDIWALI PANCHANAND, RAVIKIRAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., CHERA NAGAR, DOMBIVALI (E), KALYAN, THANE, MUMBAI CITY-421201 ADMEASURING 785 SQ. FT.	Rs. 1148628/-	Rs. 114863/-	11.00 AM TO 01.00 PM 28 FEB 2025	1ST FLOOR, A.D.J.RESIDENCY, ROYAL HOUSE, BEHIND WOOD MALL, LBS MARG, THANE (W)- 400601, MAHARASHTRA- INDIA
RUPESH RAMESH PATIL, Mrs. REKHA RUPESH PATIL (AC NO.) LNBSR00617- 180068594	Rs. 10,83,030.00/- DUES AS ON 13 JAN 2025	24 NOV 21 Rs. 954011/- DUES AS ON 24 NOV 21	15 OCT 24	HOUSE NO 4004709, VILLAGE ALLYALI, BENDAR PADA, PALGHAR WEST, THANE, MAHARASHTRA ADMEASURING 585 SQ. FT.	Rs. 818800/-	Rs. 81880/-	11.00 AM TO 01.00 PM 28 FEB 2025	1ST FLOOR, A.D.J.RESIDENCY, ROYAL HOUSE, BEHIND WOOD MALL, LBS MARG, THANE (W)- 400601, MAHARASHTRA- INDIA
BRIJESH KUMAR, POOJA POOJA (AC NO.) LNTIT00321- 220214385	Rs. 17,81,241.00/- DUES AS ON 13 JAN 2025	9 JAN 24 Rs. 1486009/- DUES AS ON 4 JAN 24	25 OCT 24	FLAT NO. 303 SITUATED ON THE THIRD FLOOR IN WING A IN THE BUILDING KNOWN AS KHUSHI PARADISE & BEING LYING AND SITUATED ON LAND BEARING GUT NO. 53/3PT/1AT VILLAGE WAFE, TALUKA SAHAPUR DIST. THANE ADMEASURING 39.45 SQ MTRS (CARPET AREA)	Rs. 1530000/-	Rs. 153000/-	11.00 AM TO 01.00 PM 28 FEB 2025	1ST FLOOR, A.D.J.RESIDENCY, ROYAL HOUSE, BEHIND WOOD MALL, LBS MARG, THANE (W)- 400601, MAHARASHTRA- INDIA
VIRAJ BHASKAR NAIK, SUSHILA BHASKAR NAIK (AC NO.) LNVIR01421- 220208240	Rs. 18,99,713.00/- DUES AS ON 13 JAN 2025	11 JUL 24 Rs. 1722170.5/- DUES AS ON 10 JUL 24	26 OCT 24	FLAT NO.501 A, 5TH FLOOR, BUILDING KNOW AS PRAGATI CO. OP. HSG SOCIETY LITD, NEAR NAGAR PALIKA GARDEN NALLASOPARA WEST, PRAGATI CHSL, SURVEY NO. 16 (OLD 166), PLOT NO. 4, SAMELPADA, VILLAGE SAMEL, TALUKA VASAI, NALLASOPARA WEST, DIST PALGHAR(THANE) PIN-401203 MAHARASHTRA ADMEASURING 39.86 SQ.	Rs. 1634320/-	Rs. 163432/-	01.00	SHOP NO. 236B, 259B & B237, B258, 2ND FLOOR, OSTWAL EMPIRE, ARIHANT E-TYPE, TAL-DIST- PALGHAR-BOISAR- 401501,

Terms & Conditions: 1). The person, taking part in the tender, will have to deposit his offer in the tender form provided by the AFL which is to be collected from the above branch offices during working hours of any working day, super scribing "Tender Offer for name of the property "on the sealed envelope along with the Cheque/DD/pay order of 10% of the Reserve Price as Earnest Money Deposit (EMD) in favour of AAVAS FINANCIERS LIMITED payable at Jaipur on/before time of auction during office hours at the above mentioned offices. The sealed envelopes will be opened in the presence of the available interested parties at above mentioned office of AAVAS FINANCIERS LIMITED The Inter-se bidding, if necessary will also take place among the available bidders. The EMD is refundable if the bid is not successful. 2). The successful bidder will deposit 25% of the bidding amount adjusting the EMD amount as initial deposit immediately or within 24hrs after the fall of the hammer towards the purchase of the asset. The successful bidder failing to deposit the said 25% towards initial payment, the entire EMD deposited will be forfeited & balance amount of the sale price will have to be deposited within 30 days after the confirmation of the sale by the secured creditor; otherwise his initial payment deposited amount will be forfeited. 3). The Authorised officer has absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale process without assigning any reason therefore. If the date of tender depositing or the date of tender opening is declared as holiday by Government, then the auction will be held on next working day. 4). For inspection and Interested parties who want to know about the procedure of tender may contact AAVAS FINANCIERS LIMITED 201,202, Illnd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur-302020 or Honey Kumar – 7849910743 or respective branch during office hours. Note: This is also a 15/30 days notice under Rule 9(11)/8(6) to the Borrowers/Guarantors/Mortgagor of the above said loan acco Place : Jaipur Date: 26-01-2025

MTR

Authorised Officer Aavas Financiers Limited

MAHARASHTRA

मराठी मनाचा



www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am Investigating the Title of MRS. SUNITA ALFRED ROSE being Owner in respect of Piece and Parcel of Land or Groun mentioned in Table below Bearing:-SURVEY C.T.S. AREA AS PER & HISSA NO. 7/12 EXTRACT 7/12 EXTRACT NO. (in Sq. Mtrs) (in Sq. Mtrs)

121/6 1649 658 838.20 of Village:- GORAI, Taluka:- BORIVALI District:-MUMBAI SUBURBAN.

ANY ONE EITHER having or Claiming any kind of Share, right, title and interest, any claim or possession over the said property or any part thereof by way of share, sale, exchange, inheritance, mortgage, gift, lease, lien, charge, license, adverse possession, gift, family arrangement, maintenance, easement possession, tenancy, attachment, trust, decree/Order/injunction/attachment of any court of law/tribunal/revenue/ statutory authority or otherwise lispendence or encumbrance howsoever or otherwise howsoever, is required to make the same known in writing to the undersigned, alongwith supporting documents, within 14 days from the date of publication hereof, Failing which such claim, if any, will be deemed to have been waived forever and not binding o aforesaid Owner and thereafter owner may negotiate with the prospective buyers in respect of the aforesaid property or any part or portion thereof. Dated 26-01-2025 **Sd**/

MELWYN R. PEREIRA ADVOCATE BOMBAY HIGH COURT Pereira Compound, Nr Marve Beach Marve Beach Road, Malad West Mumbai 400 095 Contact:-9870282382

advocatemelwyn@gmail.com

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title of MISS BHAGVATI

PUBLIC NOTICE

married d/o of Gordhandas Liladhar ne

ALPA wife of ANIL BHATIA aged about 7

vears occupation: Housewife, r/o at "Shash

MRUDULA GORDHANDAS spinster d/o

of Gordhandas Liladhar, aged about 77

the property more particularly described i

the schedule hereunder written. That

Anyone having or claiming any right, title claim, demand or estate interest in respec

of the said property or to any part thereof by

way of sale, exchange, mortgage, let, lease lien, charge, maintenance, license, gift

inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or

otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address

mentioned below of any such claim accompanied with all necessary and

supporting documents within 14 days from

the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claim

and that claims, if any, have been waived of and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

SCHEDULE OF PROPERTY

ALL THAT piece or parcel of land having ar area admeasuring 1427.27 square meters

being Cadastral Survey No.554 of Matunga

Division; together with, fully tenanter building named "Liladher Ratanshi Wadi

comprising Ground plus 5 upper floors

consisting 57 tenements situated at 13

Laxmi Narayan Lane, Matunga, Mumba

On or towards the East by :- CS 299/10

On or towards the North by : - CS 555

On or towards the West by : - Laxmi

On or towards the South by : - CS 535

400019 and bounded as under:

belong to Sandeep CHS

belong to Lohana Wadi

K1 legal Services
Advocates For High Court
Appejay house, basement
No.3 V.B Gandhi Marg.

Date: 26th January, 2025

Fort. Mumbai – 40000

belong to MCGM

Naravan Road

Sd/-Adv. K Amol

Kripa", Kamal Society, Opp. Main Hospital, Akola, Maharashtra 444 001 & MISS years. Occupation: Housewife r/o at 19,20,25 &26, 2nd floor, 167/171, Dr. Viegas Street, Dhanji Mulji Building Kalbadevi Road, Mumbai-400002. Miss in respect of written hereunder and the stage of culmination.

In view of the above, my client hereb gives a notice to the public at large and calls upon all or any persons who have any right, title, or interest in the "said property" prejudicial to the interest of the "other party" and who have already filed any suit, claim, dispute, petition, appea or other like proceedings or obtained any decree, award or other orde concerning the subject matter of the "said property" or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the "saic property" to submit all their objections and claims in writing along with supportive documentary proofs thereof to the undersigned within a period of Fourteen days of the date o publications of this notice, failing which my client will presume that no adverse claims or objection concerning the "said property" exist or if they do exist, they stand waived hereinafter and in such event my client will proceed to complete the transaction of sale as envisaged by

both the parties. So please do note SCHEDULE OF PROPERTY VILLAGE-KIHIM, TALUKA-ALIBAG GAT No.: 199 (Old GAT NO. 597) AREA (Are Sq. Mtr.): Total 6-83-00 ASSESSMENTS Rs-Ps.: 68.30 Along with a house, having house assessment extracts number 1166

Date: - 26/01/2025 Place: Alibag Adv. Maseer A. Ghole Complex, Near Hotel Big-Splash,

Alibag 402 201. Mob: 9823135501

PUBLIC NOTICE

Please take notice that my clients have ntered into negotiations with Mr. VIJA MAHASUKHLAL SANGHAVI an adult Indian inhabitant of Kandiwali-East Mumbai (hereinafter referred to as the "other party"), for the purchase of the non-agricultural land and a house situated thereon, (hereinafter referred to as the "said property"), owned and occupied by the "other party", being and lying at Village Kihim, Taluka Alibag, Dist Raigad and more particularly described in the "Schedule of Property negotiations have reached the fina

issued by Group Gram Panchayat

Address: 17, Alibag Commercial Opp. Bank of Baroda, Chendhare

Regd. Off.: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg. New Delhi-110001. Ph.: 011-23357171. 23357172. 23705414. Web.: www.pnbho BRANCH ADD:- Office no-1, Third Floor, Swami Tirth Bulding No. 5, Shelar Park, Kalyan West, Maharashtra- 421301, BRANCH ADD:- 203 & 204-A, Second Floor Western Edge-I, Near WE Highway, Magathane, Borivali (E), Mumbai, Maharashtra – 400066 BRANCH ADD:- Office No. 6-B, First Floor, Neel Empress CHSL, Plot No.92-93, Sector 1/S, Near HDFC (Cricle, New Panvel, Maharashtra - 41020 BRANCH ADD:- Office No. 204 Second Floor Dev Corpora Caddbury Junction Eastern Express Highway Thane West, Maharashtra - 400601 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section [3(12)] read with Rule 3 of the Security Interest (Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section [3(12)] read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account has the interest borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of eceipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that he undersigned has taken possession of the property/se described herein below in exercise powers conferred on himher under Section 13(4) of he said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/se and any dealing with the property/se swill be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' ittention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

attention is	attention is invited to provisions of out-section (b) of section to of the Act, in respect of time available, to redeem the section assets.						
Loan Account Number(s)	Name of Borrower /Co-borrower/ Guarantor(s)/ Legal Heirs	Date of Demand Notice	Amount as on date in Demand Notice	Date of Possession Taken/Type of Possession	Description of the Property/ies mortgaged		
HOU/	Debasis	08-	Rs. 30,49,475.49/- (Rupees Thirty Lakhs	21.01.2025	Building No 2, 7, 704, Hreeji Nisarg Phase 1 And 2,		
THA/0219/	Malick	Apr-	Forty Nine Thousand Four Hundred Seventy	(Physical)	Plot Bearing Survey No. 119 H No.2B Survey No 11, H No. 1C At Village Eranjad, Next To Valivali Ulhas River		
648375		2021	Five And Forty Nine Paisa Only) As On		Bridge, Badlapur West Taluka Ambernath District,		
B.O.: Thane			31-03-2021		Thane, Maharashtra-421503.		
HOU/BRVL/	Bapurav Y	14-	Rs. 55,37,081.12/- (Rupees Fifty Five Lakhs	21.01.2025	1) Flat No. 201, D Wing, Shrutika Complex, Near		
0821/902497 HOU/BRVL/	Mane	Sep-	Thirty Seven Thousand Eighty One And	(Physical)	Arihant Anmol & Sai Shrushti, Kharvai, Badlapur East, Maharashtra- 421501. 2) Flat No. 203, D Wing,		
0821/907595		2022	Twelve Paisa Only) As On 14-09-2022		Survey No. 7. Shrutika Complex, Near Arihant Anmol I		
B.O.: Borivali					& Sai Shrushti, Off To Jouveli Road Kharvai, Badlapur East, Maharashtra- 421501.		
HOU/PNVL/ 0521/886916	Manik Bhimrao	28- Jul-	Rs. 27,13,467.18/- (Rupees Twenty Seven Lakhs Thirteen Thousand Four Hundred Sixty Seven	21.01.2025	Flat No. 302, 3rd Floor, Building No. 137, Sahakar Dwarka_Building, Type 2 Near Ganesh Mandir,		
B.O.: Panvel	Bobde	2023	And Eighteen Paisa Only) As On 28-07-2023	(Physical)	Morbe, Panvel, Maharashtra-410206.		
HOU/KLN/	Rupesh Raju	16-	Rs. 20,84,260.69/- (Rupees Twenty Lakhs	21.01.2025	Wing B, 1, 101, Magnus Prime, S No. 69 H No		
0519/699113 B.O.: Kalyan	Mane	Jan- 2024	Eighty Four Thousand Two Hundred Sixty And Sixty Nine Paisa Only) As On 16-01-2024	(Physical)	7 Af Village Jovali, Tal Ambernath East, Thane , Maharashtra-421503 .		
HOU/	Sanjay Dattu	06-	Rs. 15,74,844.99/- (Rupees Fifteen Lakhs	21.01.2025	Wing C, Ground, 1, Shrushti Aarambh - Wing B		
THA/1021/ 920860	Vaidya	Jun- 2023	Seventy Four Thousand Eight Hundred Forty Four And Ninety Nine Paisa Only) As	(Physical)	B1 C (Phase I), Gat No. 18P 123 124 3, Valivali Tal Ambernath Dist Thane. Mastani Dhaba, Thane.		
B.O.: Thane		2023	On 06-06-2023		Maharashtra-421503.		
Place:- THA	NE, BORIVALI, P	ANVEL	, KALYAN, Date:- 25.01.2025	SD/- AUT	HORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LIMITED		

Government of Jharkhand **Department of Information Technology and e-Governance**

CORRIGENDUM - I

Tender for RFP for Audit of ASA, AUA/KUA & Other Departments Proposal No.: - ASA & AUA/KUA Audit-06/2024-25 Advertisement PR No.: - 343680

3rd Floor, Jharkhand Mantralaya, Dhurwa, Ranchi-834004

S. No	Description	Existing Clause	Revised Clause
1	IT Infrastructure details for VAPT	Details of Infrastructure is not mentioned.	No. of Servers – 04 No. of HSM – 02 No. of Router - 02
2	Important Information Last date and time for bid document can be download from Jharkhand e-Tender portal	25.01.2025 at 12:00 PM	04.02.2025 at 12:00 PM
3	2. Important Information Last date and time for bid submission on e-Tender portal	25.01.2025 at 06:00 PM	04.02.2025 at 06:00 PM
4	2. Important Information Date and time for opening of Technical Bid	27.01.2025 at 04:00 PM	06.02.2025 at 04:00 PM
5	4.6. Earnest Money / Bid Security	EMD will not be accepted	EMD of Rs. 20,000/- (Rs. Twenty Thousand Only) will be accepted as per provisions of e-tendering portal only. Any other mode for submission of EMD will not be accepted. EMD should be submitted prior to Opening of Technical Bid. EMD is waived off for Jharkhand State MSMEs, Government entities, Autonomous bodies, and PSUs.

PR.NO.345096 Information Technology(24-25):D

Sd/-Dy. Secretary, IT & e-Gov.

Demand Notice

21,41,786/-

Date & Amount Possession

12-07-2021 21-01-2025

Date of

Physical

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED CAPRIGLOBAL Registered & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati

Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the saic notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub –section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CGCL for an amount as mentioned herein under with interest thereon

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (Loan Account No. LNMEPUN000026214 (Old) 80900005786972 (New) of our Pune Branch' **Hotel Arpita And Snacks Center** (Borrower) Sushil Prabhakar Sathe, Prabhakar Bhau Sathe, Rakhi

Sushil Sathe (Co-Borrower) (Loan Account No LNMESNG000040618 (Old) 80300005931346 (New) of our Sangli Branch) Ashok Engineering Work

Sakharam Pawar (Co-Borrower)

Plot No. 4, area admeasuring 106.5 Sq Raniana Ashok Pawar, Ramesh

and Future both.

Place: Pune, Sangli (Maharashtra) Date: 26-01-2025

Ashok Sakharam Pawar,

(Borrower)

30,15,714/-Mtrs., Survey No. 99/5+/6/1, New Survey No. 30/5/6/1, situated at Karnal Road Sangli, Within the local limit of Sangli Miraj & Kupwad City Corporation Area, Tehsil Miraj, District Sangli, Maharashtra. ALONGWITH CONSTRUCTION THEREON PRESENT AND FUTURE BOTH. Boundaries as under:-East :- Remaining of Plot No. 4 West :- Plot No. 3 South :- Road

RESIDENCY, situated on land bearing S. No. 3 Hissa No. 9. at

Village Kondhave Dhawade, Near NDA Gate, Taluka Haveli, Dist.

Pune, within the limits of Grampanchayat of Kondhave Dhawade

Maharashtra – 411023, alongwith Construction thereon Present

All Piece and Parcel of Western side of 27-01-2022 21-01-2025

Description of Secured Asset (Immovable Property)

All Piece and Parcel of Flat No. 202 on

Second Floor & Flat No. 403 on Fourth

Floor, in a building known as REVATI

North: Other's Property. Sd/- (Authorised Officer For Capri Global Capital Limited (CGCL)

PUBLIC NOTICE

All the concerned persons including Bonafide residents, environmental groups, NGO/s and others are hereby informed that the State Environment Impact Assessmer Authority, Maharashtra, has accorded Environmental Clearance to M/s. Golder Guild Properties Pvt Ltd (Office Address - A Wing, Ground Floor, Vilco Centre, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle (East), Mumbai - 400 057, Maharashtra) foi Proposed Building-1 on Sub Plot A of CTS No. 5144, vide EC Letter No EC24B3812MH5931990N, File No. SIA/MH/INFRA2/498604/2024 dated 03/01/2025. The copy of clearance letter is available with the Parivesh portal and may also be seen on the website of the Ministry of Environment and Forests at

ttps://parivesh.nic.in/ M/s. Golden Guild Properties Pvt Ltd Office Address- A Wing, Ground Floor, Vilco Centre, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle (East), Mumbai - 400 057 Maharashtra

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Vendors 1) Mrs. Kashish S. Khanna 2) Mrs. Sunidhi R. Chandnani[´] 3) Mrs. Khushboo Mukta 4) Smt. Meena Madan Lalwani are intending to sell and my clients 1) Mr. Kumar Umedchand Shah 2) Mr. Jigar Kumar are intending to purchase the property described in the Schedule hereto below free from all encumbrances.

Any persons having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date ofpublication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients. THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO:

(Flat No. 202 admeasuring 923 Sq.ft. Carpet area on the 2nd floor in the building known as "Kedarnath Tower" Seven Bungalows Andheri West Mumbai-400061 bearing City Survey Nos. 1178-A and 1179-F of Versova, Taluka Andher Withing the Registration Sub-District of Andheri at Bandra District Mumbai Suburban Within Greater

Dated this 23rd day of January 2025 J. P. JAYSWAL Advocate for the Intending Purchasers Office No. 207, 1st Floor, Citi Mall, New Link Road, Andheri West Mumbai-400053 Mob. 9076152934 Email - i.piaiswal@vmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that we are investigating and verifying the title of Kannamwarnagar Nagarpalika Bhadekaru Co-operative Housing Society Limited, a co-operative housing society registered under the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 under Registration No.MUM / MHADB / HSG / TC / 12549 / 2005-06 and having its registered office at Building No. 30 to 32 and 34 to 43, Kannamwar Nagar – I Vikhroli (East), Mumbai 400 083 "Society") in respect of the Property more particularly described in the Schedule hereunder written.

All those persons / entities including inter alia any individual, Hindu Undivided Family, a company, bank(s), and / or financial institution(s), non-banking inancial institution(s), trust, a firm, an association of persons or body of individuals whether incorporated or not, lender(s), creditor(s), and or any authority having any right, title, interest nare, ciaim, lien, security interest, rign to use or demand whatsoever in respect of the Property or any parts there of by way of sale, mortgage, transfer exchange, gift, bequest, trust nheritance, any other tenancy, subtenancy, leave and license, care taker basis, occupation possession, family arrangement / settlement, FSI / TDR consumption, development rights partnership, share, pledge, right of way, decree or order of any court of law. contracts/agreements, encumbrance, lis pendens and / or any liability and/or any writing and/or any arrangement and/or any commitment or otherwise howsoever into, over or upon the Property are hereby required to give notice thereof in writing together with the supporting documents and particulars of any such right or claim to the undersigned, within 14 (fourteen) days from the date of publication hereof failing which the claim, if any, shall be deemed to have been released, waived or THE SCHEDULE HERE IN ABOVE

REFERRED TO:

(Description of the Property) All that niece and narcel of leasehold land

admeasuring 25402.75 sq. mtrs. i.e. land admeasuring 12,612.88 sq. ntrs. + tit bit area of 3859.75 sq. mtrs. + R. G. area of 3636.75 sq. mtrs. -2522.37 sq. mtrs. of encroachment area 2671 sq. mtrs. of existing road area) or hereabouts bearing CTS No. 356 (part) corresponding to Survey No. 113 (part) ogether with buildings owned by the Society and bearing Nos. 30 to 32 and 34 o 43 having a multi-storeyed structure standing thereon and situate. Iving and being at Kannamwar Nagar, Vikhroli East), Mumbai 400 083 in the Registration Sub-District of Kurla and Bombay Suburban and which is bounded by:

On or towards North : Building No. 53 55 & O.B. No. 7:

On or towards South : O.B. No. 1 & Nala; On or towards East: Nala; and,

On or towards West: 18.29 sq. mtrs wide road.

Dated this 26th day of January, 2025. For Economic Laws Practice

(Advocates & Solicitors) 9th Floor, Mafatlal Centre, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Sd/

> Anshuman Jagtap (Partner) anshumanjagtap@elp-in.com







जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्व, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ मध्ये मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्ट/सुपर स्पेशालिस्ट यांची नियुक्ती

अधिसूचना

. पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम हॉस्पिटल च्या विविध विभागांमध्ये खालील मानद व्हिजिटिंग स्पेशालिस्ट/सुपर स्पेशालिस्ट (डॉक्टर्स) या पदांच्या नियुक्तीसाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑफलाईन अर्ज ०३.०२.२५ <mark>पासून ०८.०२.२५ पर्यंत स. १०.०० वा. ते सायं. १६.०० वा. दरम्यान</mark> खोली क्र. २२, तळ मजला, आस्थापना कार्यालय, जगजीवनराम हॉस्पिटल मध्ये स्वीकारले जाईल. **विहित तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.** रेल्वे बोर्डाच्या पत्र क्र. २०१४/एच-१/१२/एचव्हीएस/धोरण दि. १९.०६.२०१८ च्या अटीनुसार नियुक्ती दस्तावेजाच्या स्क्रिनिंगच्या आधारे करण्यात येईल.

प्रलाखन घेनली जाणार नाही ू विभाग/विशेषज्ञ/सपर स्पेशालिस्टच्या शाखा/पदांची संख्या/पसंतीची वेळ-दिवस-आठवडा आणि मोबदला यांचा तपशील खालीलपमाणे आहे

अ.	विभाग	मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्ट/ सुपर	एकूण	तास/दिवस/	मोबदला
क्र.		स्पेशलिस्टसाठी शाखा	पद	आठवडाची संख्या	₹.
०१	औषध-त्वचाशास्त्रज्ञ	त्वचाशास्त्रज्ञ (स्पेशालिस्ट)	०१	०२ तास / ०४ दिवस/ आठवडा	रू. ३२०००/- प्र.म.
०२	मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट	ऑनकॉलॉजिस्ट (सुपर स्पेशालिस्ट)	०१	०२ तास / ०४ दिवस/ आठवडा	रू. ४०.०००/- प्र.म.
ο३	एंडोक्राइनोलॉजी	एंडोक्राइनोलॉजी(सुपर स्पेशालिस्ट)	०१	०२ तास / ०२ दिवस/ आठवडा	रू. २०.०००/- प्र.म.
٥٧	ओबीजीवाय	ओबीजीवाय (स्पेशालिस्ट)	०१	०२ तास / ०२ दिवस/ आठवडा	रू. १६,०००/- प्र.म.
०५	ॲनेस्थेशिया/पेन क्लिनिक	ॲनेस्थेशिया/पेन क्लिनिक (स्पेशालिस्ट)	०१	०४ तास/०४ दिवस/आठवडा	रू. ४८.०००/- प्र.म.
०६	पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी	मायक्रोबायोलॉजी (स्पेशालिस्ट)	०१	०४ तास/०६ दिवस/ आठवडा	रू. ७८,०००/- प्र.म.

निवड़ीची प्रकिया

विभागीय रेल्वे /पीसीएमडी निवडीचे प्रक्रियासाठी एमडी /सीएमएस/इंचार्ज यांच्या अध्यक्षतेखाली तीन डॉक्टरांची एक स्थायी समिती स्थापन करेल. मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्ट/सुपर स्पेशालिस्ट यांची नियुक्तीला मंजुरी देणारा सक्षम अधिकारी झोनचा जनरल मॅनेजर आहे.

सुपर स्पेशलिस्ट: – किमान पात्रता पोस्ट डॉक्टरल पात्रता डीएम/एमसीएच किंवा समतुल्य असेल.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी. पीडी पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशलिटीच्या संदर्भात व्यावसायिक कामामध्ये किमान ०३

वर्षाची अनुभव जेथे पढवी असलेले योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तेथे ०५ वर्षे असलेले डिप्लोमा धारक पीजी डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशॅलिटीशी संबंधित व्यावसायिक कामाचा अनुभव.

प्रथमच नियुक्ती दरम्यान प्राधान्य वय ३० वर्षे ते ६४ वर्षे आहे. वरचे वय सतत नियुक्तीची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत आहे

वर नमूद केल्याप्रमाणे कामाच्या तासांव्यतिरिक्त, त्यांना कधीही हॉस्पिटलमध्ये यार्गे लागेल रविवार आणि सुट्टीच्या दिवसासह (०४ दिवस आणि टीप:-०२ दिवस/आठवड्यासाठी) कोणत्याही दिवशी आणीबाणीसाठी बोलावले दिवसाची वेळ. अर्जदार जगजीवनराम रुग्णालय, मुंबईच्या स्थानाची त्रिज्याच्या १० किलोमीटरच्या आत राहणारा असावा. जे.आर.हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंटुल, मुंबई

मध्ये नियुक्त केलेले मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्टचे सेवा वेळोवेळी रेल्वे प्राधिकरणाच्या सेवेचे आवश्यकतानुसार सक्षम प्राधिकरणाचे एचव्हीएस (मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्ट) चे योजना विस्ताराचे अधिन असेल.

<mark>करार संपुष्टात आणणे:-</mark> दोन्ही बाजूनी एक महिन्याच्या नोटीसवर करार कधीही समाप्त केला जाऊ शकतो. अशा समाप्तीची कोणतीही कारणे न देण्याच अधिकार प्रशासनाकडे आहे. मानद व्हिजिटिंग स्पेशलिस्ट च्या नियुक्तीच्या योजनेच्या सर्व इतर अटी आणि शर्ती अपरिवर्तित राहतील आणि वेळोवेळी सुधारणे

Quarter ended

December 24

Unaudited

11.468.56

842.85

857.76

357.82

321.40

5,799.97

0.62

0.62

अधिक तपशीलासाठी रेल्वे वेबसाईट <u>wr.indianrailway.gov.in</u> ला भेट द्या आणि न्यूज आणि रिक्रुटमेंट विभागाला भेट द्या आणि फोन क्र. ०२२६७६४३१८० वर कॉल करा.

Particulars

Total Income from Operations

Extraordinary items)

Continuing Operations

Equity Share Capital

previous year)

Basic & Diluted

Date: 25th January 2025

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)

आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी #)

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/

आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)

राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज

(प्रत्येकी रू. १०/- दर्शनी मुल्य) (* अवार्षिक)

सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट

११ थकीत विमोचनयोग्य प्रेफरन्स शेअर्स

१२ | डेब्ट इक्विटी रेशो

प्रती समभाग प्राप्ती

१४ | भांडवल विमोचन राखीव

१५ डिबेंचर विमोचन राखीव

१६ | डेब्ट सर्व्हीस कव्हरेज रेशो

१७ | इंटरेस्ट सर्व्हीस कव्हरेज रेशो

१३

बाबींनंतर #)

(करोत्तर) धरून) भरणा झालेले समभाग भांडवल

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी

नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न

Place: Mumbai

Basic

Diluted

Net Profit/(Loss) for the period/

year (before Tax, Exceptional and/or

Net Profit/(Loss) for the period/year

before tax (after Exceptional and/or

Net Profit/(Loss) for the period/year

Extraordinary items/Associates) from

period/year [Comprising Profit/(Loss)

for the period/year (after tax) and Othe Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve

as shown in the Balance Sheet of

Earnings Per Share (of Re. 1/- each)

bseindia.com/ and https://www.nseindia.com/

after tax (after Exceptional and/or

Extraordinary items/Associates)

wr.indianrailways.gov.ir

पश्चिम रेल्वे

Nine Months Ende

December, 24

Unaudited

35.382.53

2,619.88

2.545.05

1,413.50

1,213.84

5,799.97

2.44

2.44

लाइक करा : 🚹 facebook.com/WesternRly 📗 फॉलो करा : 🔀 X.com/WesternRly

CIN No.:- L72900MH2000PLC123841 Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contact No.:- 022-68282300 Fax No:- 022-68282399 Email:- info@aptech.ac.in Website:- www.aptech-worldwide.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2024

December 23

Unaudited

10.415.77

1,016.57

909.27

674.66

599.51

5,798.81

1.16

1.16

Quarter ended

September 24

Unaudited

13.126.13

1,010.56

970.89

550.12

420.66

5,799.49

0.95

0.95

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Results are available on the Stock Exchange websites i.e. https://www.

For the quarter and nine months ended December 31 2024 on a Standalone basis, Aptech Limited has reported (a) Turnover of Rs. 5998.26 Lakhs and Rs

युग्रो कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: L67120MH1993PLC070739

नों. कार्यालय: इक्विनॉक्स बिझनेस पार्क, टॉवर ३, ४ था मजला, एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०

दूरध्वनी : +९१ २२ ४१८२१६००, ई-मेल : info@ugrocapital.com, वेबसाईट : www.ugrocapital.com

संपलेली तिमाही

३० सप्टेंबर,

2028

पुनर्विलोकित

३४,२८६.४०

4,088.80

५,०११.४८

३,५५२.१४

3,009.00

9,864.60

१,८६,६०५.९०

१,०७,२२४.७५

१,९५,७८१.५० १,४०,४९१.९९

५,३४,३८०.३० ४,१७,२९२.७१

२.७३

३.८७*

गैरलाग्

गैरलागू

गैरलागू

३१ डिसेंबर,

पुनर्विलोकित

२७,९३१.०४

४,६३७.६१

४,६३७.६१

३,२५२.८९

९,१३६.१६

१,३१,३५५.८३

१.०६.५५८.३७

निरंव

२.९७

३.५६३

३.५१*

गैरलाग

गैरलाग्

गैरलाग्

गैरलाग

३१ डिसेंबर,

2028

पुनर्विलोकित

१,०२,९४०.७३

१४,५९०.७४

१४,५९०.७४

१०,३३८.२३

१०,३०८.५१

9,888.48

१,९०,५६६.०४

१,०७,६८८.१६

१,९९,७६०.५८

३.०८

११.२७%

गैरलागू

गैरलागू

गैरलागू

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

३१ डिसेंबर,

2028

पुनर्विलोकित

३८,४९६.४५

५,२९६.५४

५,२९६.५४

9.888.48

१,९०,५६६.०४

१,०७,६८८.१६

१,९९,७६०.५८

६,१५,०६२.२०

निरंक

3.00

४.०९*

₹.७८*

गैरलागू

गैरलागू

गैरलागू

16253.32 lakhs respectively (b) Profit/(loss) before tax of Rs.1235.41 lakhs and Rs.3458.80 lakhs respectively and (c) Profit/(loss) after tax of Rs. 644.05

परिशिष्ट IV-A

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचन

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 8(6) च्या नियमाना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई – लिलावाची विक्री सूचना.

प्तर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदाराना तसेच हमीदाराना सूचीत करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सरक्षित कर्जदात्यांनी गहाण केली गेली होती त्या मालमत्तेवर सुरक्षित कर्जदात्याच्या प्राधिकृत अधिकारीने सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग कायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] (''सुरक्षित कर्जदार'') तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे. ज्याचा 28.02.2025 रोजी संध्याकाळी 04.00 ते 05.00 पर्यंत ''जेथे आहे'', ''जसे आहे'', आणि ''जे काहीपण आहे'', ची वसूली साठी कर्ज खाते नं HHLVSH00408254 साठी रु. 3.82.86.860/- (रुपये तीन कोटी ब्याएंशी लाख शहाएंशी हजार **आउशे साठ फक्त)** उर्वरित मूलधन, उर्वरित (विलबशुल्क) आणि दिनाक **22.01.2025** पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजाच्या संदर्भात लागु भविष्यातील व्याज 23.01.2025 पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो अनिल राधाकिशिन कुकरेजा, किरण अनिल कुकरेजा आणि गीता आर कुकरेजा उर्फ गीता राधाकिशिन कुकरेजा यांची गलमत्ता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वसूली सा[ँ]ठी विकली जाईल.

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम **रु. 2,00,00,000/- (रुपये दोन कोटी फक्त)** आणि अर्नेस्ट मनी डिपॉजिट **(''ईएमडी'') रु. 20,00,000/- (रुपये वीस लाख फक्त)** म्हणजेच अनामत ठेव रक्कम राखीव किंमतीच्या 10% असेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क. 1503, 831,55 चौरस फट मोजमापाचे कार्पेट क्षेत्र, पंधराव्या मजल्यावर, विंग–बी. ''साई न्नत'' नामक प्रकल्पामध्ये, सेक्टर-34ए मध्ये स्थित, ओवे गाव, फ्युचर प्राइड जवळ, खारघर पनवेल, रायगड–410206, महाराष्ट्र.

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जदाराच्या www.sammaancapital.com या वेबसाईटवरील लिंक पाहा , संपर्क क्र : 0124-6910910 +91 7065451024, ईमेल : auctionhelpline@sammaancapital.com. बोली लावण्यासाठी https://assets.matexauctions.com वर लॉग ऑन कर

nts Rs. In lakhs except for EPS)

March, 24

Audited

45.267.31 4746.76

4036.45

2904.16

2807.26

5799.30

5.01

For Aptech Limite

Managing Director and CEC

३१ डिसेंबर,

2023

पुनर्विलोकित

७५,१२९.०५

१२,२८१.७९

१२,२८१.७९

८,६६५.७५

९,१३६.१६

६,१५,०६२.२० ४,१७,२९२.७१ ४,६५,३२४.५२

2.90

१०.७०

गैरलाग्

गैरलागू

गैरलागू

१,३१,३५५.८३ १,३४,६७७.०१

१,०६,५५८.३७ १,०६,९१४.७७

१,४०,४९१.९९ १,४३,८३६.१७

Atul Iai DIN: 07434943

संपलेले वर्ष

३१ मार्च,

2028

लेखापरीक्षित

१,०८,१६८.१२

१७,८७६.२५

११,९३४.४८

११,३८४.९५

9,849.88

निरंक

३.२३

१३.३९

१३.२०

गैरलागृ

गैरलागृ

गैरलागू

20,199.05

ended December, 23

Unaudited

34.400.15

4,080.69

3.634.24

2,628.95

2,563.76

4.53

(पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)

CAPRI GLOBAL

कंप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालयः ९ बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र 🗤 कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्षयनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदा यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसात करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या ारतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचना	कब्जाची
क्र.		(स्थावर मिळकत)	तारीख आणि	तारीख
			रक्रम	
?	(कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.२०२, दुसरा मजला वर, आणि फ्लॅट क्र.४०३,	१२-०७-२०२१	२१.०१.२०२५
	एलएनएमईपीयुएन००००२६२१४ (जुने)	चौथा मजला वर रेवती रेसिडेन्सी अशा ज्ञात बिल्डिंग मधील	₹.	प्रत्यक्ष
	८०९००००५७८६९७२ (नवीन) पुणे शाखा	स्थित जिमन धारक सर्व्हें क्र.३ हिस्सा क्र.९ येथे गाव कोंढवे	२१,४१,७८६/-	
	चे) हॉटेल अर्पिता ॲण्ड स्नॅक्स सेंटर	धावडे, एनडीए गेट जवळ, तालुका हवेल, जिल्हा पुणे सह		
	(कर्जदार)	कोंढवे धावडे च्या ग्रामपंचायत चे हद्दीत, महाराष्ट्र-		
	सुशील प्रभाकर साठे, प्रभाकर भाऊ साठे,	४११०२३ त्यासह त्यावरील वर्तमान आणि भविष्य दोन्ही		
	राखी सुशील साठे (सह कर्जदार)	बांधकमित चे ते सर्व भाग आणि विभाग.		
2	(कर्ज खाते क्र.	वेस्टर्न साइड चे प्लॉट क्र.४, क्षेत्र मोजमापित १०६.५	२७-०१-२०२२	२१.०१.२०२५
	रएलएनएमईएसएनजी००००४०६१८ (जुने)	चौ.मीटर्स., सर्व्हे क्र. ९९/५+६/१, नवीन सर्व्हे क्र.	₹.	प्रत्यक्ष
	८०३००००५९३१३४६ (नवीन) सांगली	३०/५/६/१ येथे स्थित कर्नल रोड सांगली सह सांगली	३०,१५,७१४/-	
	शाखा चे) अशोक इंजिनियरिंग वर्क	मिरज आणि कुपवाड सिटी कॉर्पोरेशन एरिया च्या स्थानिक		
	(कर्जदार),	हद्दीत, तेहसील मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र त्यासह		
	अशोक सखाराम पवार, रंजना अशोक	त्यावरील वर्तमान आणि भविष्य दोन्ही बांधकमित चे ते सर्व		
	पवार, रमेश सखाराम पवार (सह कर्जदार)	भाग आणि विभाग., खालीप्रमाणे सीमाबद्धः- पूर्वः प्लॉट		
		क्र.४ चे उर्वरित, पश्चिमः प्लॉट क्र.३, दक्षिणः रस्ता, उत्तरः		
		इतर मिळकत.		

ठिकाण : पुणे, सांगली (महाराष्ट्र) दिनांक: २६-०१-२०२५

(प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) करिता

(रु. लाखात)

∷ador peace of mind

अंडोर वेल्डिंग लिमिटेड

नों. कार्यालय: ॲडोर हाऊस, ६, के. दुबाष मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१-१६. महाराष्ट्र, भारत. दू.: + ९१ २२ ६६२३९३०० / २२८४२५२५ ई-मेल : investorservices@adorians.com I वेबसाईट- www.adorwelding.com सीआयएन: एल७०१००एमएच१९५१पीएलसी००८६४७

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशिल संपलेली तिमाही संपलेले तक महिने संपलेले वर्ष क्र. ३१ डिसेंबर. ३१ डिसेंबर. ३० सप्टेंबर. ३१ डिसेंबर, ३१ डिसेंबर ३१ मार्च. 2028 (पुनर्रचित)^ (पुनर्रचित)' (पुनर्रचित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) १ प्रवर्तनात्न महसुल २७,२९३ २५,९९६ २६,७७६ 60.668 ७७.१५४ १०६,७२७ २ इतर उत्पन्न 8.888 8,300 ४१४ 888 २.०६८ 486 3 एकूण उत्पन्न २७,७०७ 29,328 २६,४९० ८२,३७८ 66,478 900,094 अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व नफा २,२६८ २,०२९ २,७६२ ७,०७३ ८,६३८ १२,०६९ अपवादात्मक बाबी (निञ्वळ) प्राप्ती / (तोटा) (8,862) (8.802)(टीप ३ बघावी) कर पूर्व नफा २,२६८ २,७६२ ८,६३८ (2,883)२,९०१ १२,०६९ करोत्तर निव्वळ नफा २,१४७ €.390 १,६८१ (१,६०९) १,९९६ ८,९३५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) १,६८१ (१,७००) १,९९६ २.०५६ ६,३२८ 6,900 समभाग भांडवल १,७४० १,३६० १,३६० १,७४० १,३६० १,३६० १० इतर इकिटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून रु. निरंक) ४८,४६१ ११ प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (करांच्या निव्वळ) (रु.) मुलभूत प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/- चे दर्शनी मूल्य) 9.50 (११.८४) १४.६८ १२.३५ 88.88 ६५.७१ (वर्ष अखेर सोडून अवार्षिक) . सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/- चे दर्शनी मूल्य) (88.68) ११.४७ १२.३८ (वर्ष अखेर सोडून अवार्षिक)

अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या सोबतच्या टीपा बघा

उपकंपन्यांच्या विलिनीकरणाच्या अनुषंगाने^ पुनरीचित केले (टीप ४ बघावी)

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात) संपलेले वर्ष तपशिल संपलेली तिमाही संपलेले नऊ महिने अ. क्र. ३१ डिसेंबर. ३० सप्टेंबर. ३१ डिसेंबर, ३१ डिसेंबर ३१ डिसेंबर, ३१ मार्च. 2028 2028 2023 2028 2023 8909 (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) प्रवर्तनातून महसुल २७,३९६ २६,९२४ २६.१३५ ८१,२६६ ७७,६२८ १०७,३६२ १,२७६ इतर उत्पन्न ३७३ ४६० १,३७५ १,९४० एकूण उत्पन्न २७,४३४ २६,५९५ ८२,६४१ 909,307 90,908 २७,७६८ अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व नफा २,१२८ १,९३५ २,६३७ ६,७४९ ८,३५७ ११,७११ अपवादात्मक बाबी (निञ्वळ) प्राप्ती / (तोटा) (१,००१) (१,००१) (टीप ३ बघावी) कर पूर्व नफा 2.826 ९३४ २,६३७ 4,080 ८,३५७ ११,७११ करोत्तर निव्वळ नफा G १,५४१ ६७० १,८७१ ४,१९६ ६,१०९ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) १,८७१ ८,६११ समभाग भांडवल १,३६० १,३६० १,३६० १,७४० १,३६० १,७४० इतर इकिटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून रु. निरंक) ४५,९४१ ११ प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (करांच्या निव्वळ) (रु.) मुलभूत प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/- चे दर्शनी मूल्य) ८.८६ १३.७६ २४.१२ (वर्ष अखेर सोडून अवार्षिक) सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/- चे दर्शनी मूल्य) 34.88 ४९.६९ ८.८६ 3.64 १०.७६ 28.83 (वर्ष अखेर सोडून अवार्षिक)

१. २४ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने

२. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ (एंडएएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणात इतर मान्यताप्राप्त लेखा धोरणे आणि पध्दतींनुसार बनवले आहे.

₹.		अवि	लप्त	एकत्रित		
	अपवादात्मक बाबी तोटा/(प्राप्ती)	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	
		३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२४	
		(अलेखा	परीक्षित)	(अलेखापरीक्षित)		
	संपूर्ण मालकीच्या उपकंपनीमधील गुंतवणूक आणि दिलेल्या अंतर	-	३,१७१	_	-	
	संस्थात्मक ठेवीसाठी तरतूद (खालील ए टीप बघावी)					
	विलिनिकरण खर्च (खालील बी टीप बघावी)	-	५६८	-	५६८	
	कर्मचारी लाभ खर्च (खालील सी टीप बघावी)	-	१७९	-	३७९	
	तरतुदींशी संबंधित निरुपयोगी वस्तूसूची (खालील डी टीप बघावी)	-	१००	-	१००	
	फ्लॅटच्या विक्रीतून नफा (खालील ई टीप बघावी)	-	(8£)	-	$(\chi \mathcal{E})$	
	एकूण	-	४,१७२	-	१,००१	

- एम अँड आर डिव्हीजन (आधीची अँडोर फॉनटेक लिमिटेड ('एडीएफएल') ने तीची संपूर्ण मालकीची उपकंपनी ३डी फ्युचर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (३डीएफटी) च्या समभागांमध्ये भा.रु. १,७२५ लाख गुंतवले होते. त्या व्यतिरिक्त, कंपनीने ३डी एफडीला भा.रु. १,५४६ लाखांचे एक इंटर-कॅपोरेट डिपॉझिट (आयसीडी) पुरवले. मागील कालावधीत व्यवस्थापनाने समभाग गुंतवणूक मूल्यातील घटी साठी भा.रु. १,७२५ लाख तरतुद आणि आयसीडीज च्या मूल्यातील घटीसाठी भा.रु. १४४६ लाख तरतूद केली. ह्या तरतुदी अपवादात्मक बाबी म्हणून विचारात घेतल्या आहेत.
- बी) विलिनीकरणानुसार हस्तांतर कंपनी (पूर्वीची ॲडोर फॉनटेक लिमिटेड) कडून हस्तांतरिती कंपनी (ॲडोर वेल्डिंग लिमिटेड) कडे स्थावर मत्तांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक प्रयोज्य स्टॅम्पड ड्युटी सह लिगल आणि प्रोफेशनल फीज पोटी कंपनीने भा.रु. ५६८ लाख मोजले. ही रक्कम अपवादात्मक बाब म्हणून हिशोबात धरली.
- सी) मागील तिमाहीमध्ये, कंपनीने एम अँड आर डिव्हीजन (पूर्वीची अँडोर फॉनटेक लिमिटेड) च्या काही कर्मचाऱ्यांना दीर्घ कालीन सेवा अवधी आणि योगदान विचारात घेऊन पुरस्कार आणि अनुदाना प्रती भा.रु. ३७९ लाख प्रदान केले, जी अपवादात्मक बाब म्हणून गृहीत धरली.
- डी) मागील तिमाहीमध्ये, कंपनीने, बाजारातील परिस्थिती व त्यांच्या भौतिक अवस्थेमुळे ज्या निरुपयोगी आणि निकामी झाल्या अशा वस्तुसूचिच्या मूल्यातील घटी साठी भा.रु. १०० लाखांची तरतुद हिशोबात धरली. ही रक्कम सुध्दा अपवादात्मक बाब म्हणून हिशोबात धरली.
- मागील तिमाहीत कंपनीने कोची येथे स्थित तिची मिळकत विकली आणि विक्रीवरील भा.रु. ४६ लाखाचा नफा अपवादात्मक बाब म्हणून हिशोबात धरला.
- ४. कंपनीने ०५ मे, २०२३ रोजीस बीआयएस ॲक्ट, २०१६च्या कलम ३३ अन्वये एका तथाकथीत गुन्ह्याच्या एकत्रिकरणासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस (बीआयएस) प्राधिकरणाकडे एक अर्ज दाखल केला होता. बीआयएस ॲक्ट २०१६ व बीआयएस रुल्स, २०१८ अंतर्गत रु. ३,६४३ लाखांची एकत्रिकरणाची रकम प्रदान करण्याच्या अधीन एकत्रिकरणाच्या अर्जाला अनुमती देणारा १५ जून, २०२३ दिनांकित एक आदेश कंपनीला मिळाला. एकत्रिकरणाची रकम अवाजवी आणि अयोग्य असल्याने कंपनीने नामदार मुंबई उच्च न्यालयात एक रीट याचिका दाखल केली, डीजी कडे अपील दाखल करणे ही त्वरित होणारी उपाय योजना नसल्याने, सदर आदेशाला आव्हान देऊन स्थगिती मिळवली. कार्यवाही अजुन सुरू झालेली नाही, युक्तीवाद अजून सुरू व्हायचे आहेत, म्हणून ३१ डिसेंबर, २०२४ रोजीस पुस्तकांमध्ये एकत्रिकरण रकमेपोटी
- कोणतीही तरतुद केलेली नाही. कारण एकत्रिकरणाची अंतिम/निश्चित/सुयोग्य रक्कम अजुन ठरलेली नाही.
- वरील माहिती म्हणजे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची



आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत किंवा पुनर्वर्गीकृत केली आहे. वेबसाईट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाईट www.adorwelding.com वर उपलब्ध आहे

> ॲडोर वेल्डिंग लिमिटेड साठी ए. टी. मलकानी व्यस्थापकीय संचालक डीआयएन: ०१५८५६३७

- इंड-एएस रुल्स नुसार अपवादात्मक बाबी नफा आणि तोटा विवरणात समायोजित केल्या आहेत. टीपा:

वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ व ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/नऊ महिने समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तपशिलवार वित्तीय निष्कर्ष आणि हा उतारा २४ जानेवारी. २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व नंतर संचालक मंडळाने मंजुर केले. तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.ugrocapital.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लि. (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर उपलब्ध आहे. ते खाली पुरवण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ५२ (४) च्या पोट-खंडा मध्ये उल्लेख केलेल्या बार्बीसाठी महत्त्वाची माहिती बीएसई लि. आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळवली आहे आणि ती अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर पाहता येईल.

चालू कालावधीच्या सादरीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.



युग्रो कॅपिटल लिमिटेडसाठी दिनांक: २४ जानेवारी, २०२५ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

सही/-शचिंद्र नाथ

दिनांक: २४ जानेवारी, २०२५